



!! श्री !!

खासदार चंद्रकांत खैरे

शिवसेना उपनेते

जा.क्र. : खा.का.प्र.प

प्रति, मा.श्री.संपादक साहेब कृपया प्रसिद्धीसाठी

मराठवाड्यातील इसिसच्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी उपाययोजना करा

शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत शून्य प्रहरात मागणी

जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली येथे एटीएसची स्थापना करण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली दि.२८-श्रावण महिन्याला दोन ऑगस्ट पासून सुरुवात होत असून मराठवाड्यातील घृष्णेश्वर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, भद्रामारोतीसह विविध धार्मिक स्थळी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तसेच गणेशोत्सवही लवकरच येत आहे. या धार्मिक स्थळांना टारगेट करण्याचा इसिसचा डाव असून मराठवाड्यातील इसिसचा वाढता धोका लक्षात घेता जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली येथे एटीएसची स्थापना करून इसिसच्या हालचालींवर चोख नजर ठेवण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.

महाराष्ट्राच्या दहशतवाद विराधी पथकाने परभणीतून शाहीद खान या इसिसच्या संबंधीत युवकाला अटक केली असून, त्याने आपण इसिसशी संबंधीत असल्याचे कबुल केले. हा इसम संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड येथे आतंकवादी कारवाया करण्याच्या तयारीत होता. १५ दिवसांपूर्वी परभणीमधूनच नासेरबिन चाऊसला अटक करण्यात आली होती. याच तपासामुळे शाहीद खानला अटक करण्यात एटीएसला मदत मिळाली व यांच्याकडे विस्फोटके व बॉम्ब बनविण्याचे साहित्यही हस्तगत करण्यात आले. यावरून इसिसची पाळेमुळे खोलवर रुजत असल्याचे शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा सदनाच्या माध्यमातून गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष वेधले. तसेच हैदराबाद, मुंबई, नागपूर, संभाजीनगर, परभणी येथे इसिस च्या आतंकवादी कारवाया वाढल्या असल्याचेही खासदार चंद्रकांत खैरे यांनी निदर्शनास आणून दिले.

इसिस महाराष्ट्रातील युवकांना आमिष दाखवून इसिसमध्ये सामिल करून घेत आहे व महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असून, मराठवाड्यातील १०० ते १५० युवक हे बेपत्ता असून ते इसिसच्या संपर्कात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. हे युवक इसिससाठी काम करत आहे. मराठवाड्यातील या वाढत्या दहशतवादी कारवायांवर बारीक लक्ष ठेवण्याची व घातपाती कारवाया रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे लोकसभेच्या शून्य प्रहरात केली.

प्रसिद्धी प्रमुख

योगेश पायघन / गणेश वाघ.